

लम्बात् m. N. pr. eines Muni Verz. d. Oxf. H. 52, b, 19.  
 लम्बिकाकोकिला f. N. pr. einer Gottheit Verz. d. Oxf. H. 149, a, 4.  
 लम्बिन् (von 1. लम्ब्) 1) adj. *herabhängend, hängend an, herabhängend bis zu* AK. 2, 6, 2, 37. H. 632. स्थलम्बिनीर्जिटा: कोपलेद्धे KUMĀRAS.  
 , 17. तरुशाखाप्रः KATHĀS. 63, 205. 207. RAGH. 5, 67. शोणिलम्बिपुरुषा-  
 पमेष्वला 11, 17. 13, 33. 16, 43. आपार्ज्जि० MĀLAV. 85. मनतिलम्बिडुकूल  
 2. पूर्वार्ध० geneigt, gesenkt mit MECH. 52. श्रलम्बि० LA. 20, 20 ist nicht, wie  
 ASSEN und nach ihm BENFEY annehmen, श्र+लम्बिन्, sondern 3. sg. aor.  
 npers.: wenn Schweißtropfen sich anhängen. Vgl. 1. श्रालम्बिन्. — 2)  
 लम्बिनी N. pr. einer der Mütter im Gefolge Skanda's MBH. 9, 2636.  
 लम्बुक m. 1) N. pr. eines Schlangendämons VJUTP. 85. — 2) s. u.  
 (म्बुक 1) d).

**लम्बुया** f. *ein Perlenschmuck aus sieben Schnüren* ÇABDÄRTHAK. bei WILSON.

लम्बोदर् १) adj. (f. लंगी) einen Hängebauch habend MBh. 9, 2653. KATHĀS. 70, 102. 125. VJUTP. 206. = शायुन् H. an. 4, 277. = उद्धान् TRIK. 3, 3, 368. MED. r. 294. — २) m. a) Bein. Ganeça's AK. १, १, १, ३४. TRIK. H. 207. H. an. n. MED. HALJJ. १, ४. KATHĀS. ५०, १७८. ४३, १६२. Verz. d. B. H. ११७, ६. Verz. d. Oxf. H. २७, a, ३७. ४०. १४८, a, No. ३१८. Z. ३. PĀNKĀR. १, ७, ८६. ९३. — b) N. pr. eines Fürsten VP. ४७२. BHĀG. P. १२, १, २२. — c) N. pr. eines Muni Verz. d. Oxf. H. ५२, b, १८. — ३) f. लंगी N. einer Unholdin SUÇR. २, ३८८, ६.

**लम्बाष्ट** 1) adj. der die Unterlippe hängen lässt Çikşâ 19 in Ind. St.  
**4,268.** — 2) m. Kameel Râgân, im CKDr. **लम्बाष्ट** Trik. 2, 9, 23.

लम्प् लैम्पते (शब्दे) Vop. in Dhātup. 10, 24. — Vgl. 2. रम्प्.  
 लम्प् (von 1. लभ्) 1) m. a) *das Finden, Wiederfinden*: वैटेक्षी० R. 5,  
 3, 59. — b) *Erlangung, Wiedererlangung*: पक्ष० R. 4, 63, 15. उत्तरोत्त-  
 रदेक्ष० GAUDAP. zu SĀMKHJAK. 82. स्मृतिं क्खान्द. UP. 7, 26, 2. राज्य० MBh.  
 1, 362. 5714. 5, 4814. ईप्सितलम्भानाम् VIKR. 49, 11. परदुर्ग० *Einnahme*  
*einer feindlichen Festung* VARĀH. Brh. S. S. 6, Z. 8. — 2) f. श्रा Hecke, *Ein-*  
*friedigung* Hār. 174. — Vgl. लाभ.

लम्बक (wie eben) nom. ag. P. 7, 1, 64, Sch. 1) *Finder*: अलंकार० (°ल-  
म्बक gedr.) KATHAS. 61, 24. — 2) वर्ष० vielleicht ein Varsha abgren-  
zend (vgl. वर्षपर्वत und लम्भा unter लम्भा) MBH. 6, 455.

लम्बन (wie eben) n. 1) *das Erlangen, Bekommen, Wiedererlangen* H.  
 1520. अगस्त्यादत्त्वलम्बनम् R. Gorā. 1,3,12. राज्य° MBu. 9,3262. Vgl.  
 गर्भ°. — 2) (vom caus.) *das Verschaffen*: मिडि° Dacāk. 61,4.

**लभनीय** (wie eben) adj. zu *erlangen* KATHOP. 1-25.

**लभ्यम्** (wie eben) **absol.**, = **लाभम्** P. 7.1.69, Vop. 24.7.

**लभुक्** (wie eben) adj. der *Etwas zu erhalten —, zu bekommen pflegt,*  
mit acc. KHAND. UP. 5.2.2.

लय, लंयते (गति) = रुप वर्त. in भाष्टुप. 14-19.

लैप (von ली) 1) m. Vop. 26, 171. a) *das Sichanhesten, Ankleben*; = स्नेह Taik. 3, 3, 319. sg. = संस्नेहणा H. an. 2, 381. = संस्नेह Mv. j. 81. सं-  
प्रति प्रेषिता दृती तस्मिन्व लयं गता so v. a. *ist bei ihm hängen ge-  
blieben* Spr. 2407. — b) *das Sichducken, Niederkochen*: लयमास्थाय (ल-  
यम् = श्रद्धसंकोचम् NILAK.) MBh. 7, 5767 nach der Lesart der ed. Bomb. —  
c) *das Verschwinden —, Eingehen in; Untergang*; = प्रलय ÇABDAR. im  
ÇKDRA. = विनाश MED. st. dessen falschlich विलास (daher die Bed. *sport*,

*pastime bei WILSON*) H. a.n. प्रधाने लयः **SARVADARÇANAS.** 179, 22. **VEDĀNTAS.** (Allah.) No. 87. प्रकृतिं **SĀMKHJAK.** 43. नाशः कारणालयः **KAP.** 1, 122. लयं या, गम् u. s. w. verschwinden —, eingehen —, aufgehen in: व्रेताते दृष्टमस्माभिस्तत्राशयं प्रविश्य यत् । स्तम्भस्थुपुत्रिकास्वतर्तन्तक्यो लय-मागताः ॥ **KATHĀS.** 123, 133. तस्मिन्वेव (sc. ब्रह्मणि) लयं याति बुदुराः सागरे यथा **KŪLKOP.** in Ind. St. 9, 20. Verz. d. Oxf. H. 87, b, 40. **MĀRK.** 1, 4. **BHĀG.** P. 7, 1, 19. **MĀRK.** P. 40, 27. fg. ततः समस्ता देव्यः — लयम् । तस्या देव्यात्तनी (so zu lesen mit Devīm. 10, 4) इग्रामः 90, 4. शाश्विकं पौ-ष्टिकं चैव तथा चैवाभिचारिकम् । इग्रादिषु लयं ब्रह्मन् त्रितये त्रिविद्याम-मत् ॥ 102, 11. द्यानं **GTR.** 4, 8. **KHANDOM.** 118. योगीनां युज्ञातां चेतसा लयम् **MĀRK.** P. 111, 2. लयं संगताः: so v. a. versteckten sich R. 7, 23, 8, 54. शक्तादिधिपि लोकेयु वर्तमानौ लयालयौ । इग्रामेते **Untergang, Tod** R. 3, 71, 10. प्रभवलयपराप्रस्तुत **PRAB.** 97, 18. इत्योऽ, तमोऽ adj. **BHĀG.** P. 11, 23, 22. प्रकृतीनां लयानां च सा गतिस्वम् **MBH.** 13, 1100. शर्वः प्र-भवो लयः **VOP.** 3, 1. विशेषाद्वस्थितिलयेषु **BHĀG.** P. 3, 9, 14, 4, 7, 39. इ-गत्स्थानलयोदयेषु 30, 23. इग्रादत्पत्तिस्थितिलयनिमित्त 6, 9, 41. इग्राडद-यविश्वलयं **SARVADARÇANAS.** 49, 20. कात्पलयै **BHĀG.** P. 12, 4, 1. नैमि-तिक (vgl. प्रलय) 8, 24, 7. प्राकृतिक 12, 4, 21. **PĀNKĀT.** 1, 14, 17. लयार्कं die Sonne beim Untergang der Welt **BHĀG.** P. 10, 77, 35. अर्णुकार् **BĀLAB.** 10. तुच्छि<sup>०</sup> **CĀP.** 96. स्थूलसूक्ष्मप्रपञ्च<sup>०</sup> **VEDĀNTAS.** (Allah.) No. 27. लयं या unter-gehen, zu Grunde gehen, zu Nichte werden Spr. 1843. **KATHĀS.** 22, 28. **BHĀG.** P. 3, 32, 4. **MĀRK.** P. 99, 35. **VĀDDHA-KĀM.** 11, 2. — *d)* **Rast, Ruhe:** शर्वलय *rastlos* **CĀP.** 4, 57 (u. 2. शर्वलय nicht genau wiedergegeben). **BHĀG.** P. 8, 3, 17. — *e)* **geistige Trägheit:** लयविद्वेषरक्तिं मनः कृता **MAITREJP.** 3, 34. **VEDĀNTAS.** (Allah.) No. 133. लयस्तावद्खापउवस्थनवलम्बनेन चित्वत्तेनिन्द्रा 136. — *f)* **Tempo** (deren drei angenommen werden: त्रुत, समय und विलम्बित) **AK.** 4, 1, 7, 3, 9. **TRIK.** H. 292. 1410. H. a.n. **MED.** **HALĀJ.** 1, 94. **PĀNKĀT.** V, 43. **NĀGĀN.** 8, 7. **DAÇAR.** 1, 9. **PRATĀPAR.** 19, b, 8. **CIKSHĀ** 32 in Ind. St. 4, 270. **MBH.** 2, 132 (लये स्थाने ed. Bomb.). **HARIV.** 3691. R. 1, 2, 21, 4, 6, 29, 2, 91, 27, 7, 71, 15. **MĀLAV.** 19, 11, 29. **MĀRK.** P. 23, 58, 59. **SŪH.** D. 543. सलयैरिच्च पाणिभिः **RAGH.** 9, 45. — *g)* **ein best.** **Ackerwerkzeug**, etwa *Egge* oder *Hacke* VS. 18, 7. — *2)* n. = लघुलय die *Wurzel* von *Andropogon muricatus* Comm. zu **AK.** 2, 4, 5, 30. — *3)* adj. *den Geist träge machend* **BHĀG.** P. 14, 23, 15. = शावरणात्मक Comm. — *vgl. हि०, नमो०, भति०, मनो०.*

लयन (wie eben) n. 1) *Rast, Ruhe* MALLIN. zu *Çiç.* 4, 57. — 2) *Ruhestätte* PRAB. 48, 16. = गृहं nach dem einen, = शासनं nach dem andern Comm. *Stätte* V.UTP. 53. *Haus* 130. — Vgl. गणतयनी.

लयपत्री f. *Tänzerin, Schauspielerin* ताकि. १, १, १२५.

लययाग m. Verz. d. Oxf. H. 123, a, 18 neben मत्त्वये

**लयारम्भ** m. *Tänzer, Schauspieler TRI*

**लप्तालम्ब** m. dass. ÇABDAR. im ÇKDR.  
**लग्नमानाथ** m. N. pr. eines Autors, = ग्रन्थमानाथ, मानाथ Verz. d. B.

. No. 536.

लर्व्, लैर्बति (गती) DhātUP. 11,37.  
 लल्, ललति ईप्सायाम् DhātUP. 9,77 (vgl. लट् विलासे 76) und ललते: लैदेलn, scherzen, spielen, sich frei gehen lassen: गायत्री च ललती च  
 IBh. 1. 3208. यथासङ्के यथोत्साङ्के ललत्वं ब्रयि प्रवृत्त 13. 3029. (कटा)